

आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा
परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास
संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ
वेतनवाढ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन आदेश क्र.लोआप्र-२००२/प्र.क्र.६३/आस्था ५,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :- ३ ऑक्टोबर, २००३.

- वाचा : १) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग क्र.डीएसआर-२४८९/
सीआर २८८/१८, दिनांक ३१/१०/१९८९.
२) शासन पत्र, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र.अराप-१०८९/५२७८/
प्र.क्र.१६१८/१५, दिनांक ३१ जुलै १९९७.

आदेश


जिल्हा परिषदेकडील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढी
देण्याबाबतचे सर्व समावेशक आदेश अ.क्र.१ येथील शासन निर्णयान्वये निर्गमित
करण्यांत आले आहेत. तथापि, त्यात आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा
परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी किंवा कसे
याबाबतचा उल्लेख नाही.

२. दरम्यान अशा आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून
गेलेल्या कर्मचा-याची सेवा ज्येष्ठता दुस-या जिल्हा परिषदेत शून्य होते असे सर्व
जिल्हा परिषदांना अ.क्र.२ येथील दिनांक ३१ जुलै, १९९७ च्या शासन पत्रानुसार
कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ द्यावी किंवा
कसे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती.

३. प्राप्त परिस्थितीत, आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या अशा कर्मचा-यांचा त्याच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे आगाऊ वेतनवाढीसाठी विचार करावयाचा झाल्यास, या विभागाच्या दिनांक ३१/१०/१९८९ च्या शासन आदेशानुसार जुन्या व नवीन जिल्हा परिषदेतील संबंधित कर्मचा-यांची एकाच पदावरील किमान सलग तीन वर्षे सेवा झालेली असावी. तसेच संबंधित कर्मचा-यांच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अभिलेख्यांची प्रतवारी दिनांक ३१-१०-१९८९ च्या शासन आदेशानुसार असावी.

४. हे आदेश पूर्वलक्षी प्रभावाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम २४८ नुसार प्रदान केलेल्या शक्तीनुसार लागू करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(रा. का. पवार)

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत-

- १) मा.उप लोक आयुक्त, महाराष्ट्र यांचे कार्यालय, नविन प्रशासन भवन, पहिला मजला, मादाम कामा रोड, मुंबई ४०० ०३२ यांना माहितीसाठी अग्रेषित.
- २) सर्व विभागीय आयुक्त.
- ३) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- ४) सर्व जिल्हा परिषदांचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग)
- ५) सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.
- ६) कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र. आस्था-७, आस्था-८, आस्था-९, आस्था-१०, आस्था-११ व आस्था-१२, ग्रा.वि.व ज.सं. विभाग
- ७) निवड नस्ती, कार्यासन क्र.आस्था-५, ग्राम विकास व जलसंधारण विभाग.